





CAPITAL LIMITED

July 26, 2023

To,

BSE Limited

Dept. of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Fort, Mumbai - 400001.

[BSE Scrip code: 512247]

Subject: Newspaper Advertisement(s) of the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2023 under Regulations 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/ Madam,

Pursuant to provisions of Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper publications of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on June 30, 2023, approved at the Meeting of the Board of Directors held on Tuesday, July 25, 2023, in following newspapers:

- 1. Active Times dated July 26, 2023 (English).
- 2. Mumbai Lakshadeep dated July 26, 2023 (Marathi).

Kindly take this information in your record.

Thanking You,

Yours faithfully,
For **ASHIRWAD CAPITAL LIMITED**

DINESH PODDAR MANAGING DIRECTOR DIN: 00164182

Encl: As above

Gravita continues to deliver strong performance in Q1 FY2024

leading recycling company in India, today announced financial results the quarter/nine months ended 30th 2023. Gravita June, India delivered a strong financial performance of Q1 FY 2024. In Q1 FY 2024, Revenues stood at Rs. 703 crores, registering a growth of 21% on Y-o-Y basis. The Revenue growth was supported by increasing volumes and better realizations. Overall sales volumes increased by 18% on a Y-o-Y basis. EBITDA for Q1 FY 2024 stood at Rs. 80 crores as compared to Rs. 65 crores in O1 FY 2023, depicting a growth of 24% on Y-o-Y basis. EBITDA margins stood at ~11% and company continues to maintain resilient margins despite increasing cost pressure across major raw materials during the quarter.

Profit after Tax was Rs. 52 crores as compared to Rs. 43 crores in Q1 FY2023, depicting a growth of

SHRIRMM

HOUSING FINANCE

and Time of Auction are also given as:

Name of Borrowers/

Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers

Mr. Zubair Ahmad Khan (Purchaser /

Room No.933.Vishwakarama Chawl.

Rajiv Gandhi Nagar, Bandra Link Road,

Dharavi Bus Depo, Dharavi, Mumbai -

Nagar, Agra Road, L.B.S Marg, Near

Durga, Sion, Mumbai - 400 022

ALSO AT -Flat No.A/1, Ground

Khan (Co-Borrower)

Mumbai - 400 017

MIDC.Residential Zone.Phase - II.

ALSO AT - Gala No.3. Naik Nagar, Prem

Floor.Pritisangam Villa CHSL.Plot RH-45.

Mrs. Zainab Khatoon w/o. Zubair Ahmad

Address- Room No.933.Vishwakarama

Chawl. Raiiv Gandhi Nagar. Bandra Link

ALSO AT-Gala No.3, Naik Nagar, Prem

Floor, Pritisangam Villa CHSL, Plot RH-45,

Date of Possession & Possession Type

20/08/2022 PHYSICAL POSSESSION

Not Known

Nagar, Agra Road, L.B.S Marg, Near

Durga, Sion, Mumbai – 400 022

MIDC Residential Zone Phase - II.

Dombivali - East, Thane - 421 201.

ALSO AT- Flat No.A/1, Ground

Encumbrances known

1) MR.RAMESH N AMADOT

2) MRS. SONAL RAMESH AMDOT

A-404 RIDDHI SIDDHI CHS 4TH FLR C-69

Flat No.204 2nd FLOOR A WING KANHAI

Addresses of Borrower 1 & 2

SECTOR NUMBER 21 Kharghar

GOPAL COMPLEX CO-OPERATIVE

LIMITED PLOT NO.9/C SECTOR 20

KHARGHAR NAVI MUMBAI PANVEL

ZIA SUPER MART Through Partner-

SHOP NO.21,22,29 UNNATHI TOWER

PLOT NO.69 A KHARGHAR SECTOR 21

Date of Possession & Possession Type

15/05/2023 PHYSICAL POSSESSION

MAHARASHTRA 410210

MR.RAMESH N AMADOT

NAVI MUMBAI 410210

Encumbrances known

PANVEL.Maharashtra-410210

....Borrower No. 1

....Borrower No. 2

Also At :

Road, Dharavi Bus Depo, Dharavi,

400 017

Borrower) Prop of Nisha Garments

22% on Y-o-Y basis. PAT margins were ~7.40%. Recently, company has Started Commercial Production of Rubber in Tanzania, increased and production capacity at its Chittoor and Mundra Plant. Gravita India continues to maintain its leadership position in recycling industry and is well positioned emerging opportunities as focus creating moves on circular economies. Management remains committed to move forward on its longterm growth plan, with a prudent approach and create value for all stakeholders. Gravita is a leading global recycling company state-of-the-art

with 12 eco-conscious manufacturing facilities with a capacity of 2.78.059 The Group is having global footprints in 70+ countries having recycling DNA of 30 years with 5 business verticals. The company is amongst top 600 listed companies on NSE and BSE Ltd.

Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

of 13(2) Demand Notice

Rs.3631305/-

(Runees Thirty

Six Lakh Thirty

One Thousand

Three Hundred

and Five Only)

as on

09.02.2022

under reference

of Loan Account

No.

SHLHMUMB000

3358 with further

interest at the

contractual

rate, within 60

days from the

date of receipt of

the said notice.

Notice dated:

24/02/2022

Rs.7865646/-

(Rupees Seventy

Eight Lakh sixty

Five Thousand

Six Hundred

Forty Six Only)

as on

17.08.2022

under reference

of Loan Account

No.

SHLHMUMB000

3078 with further

interest at the

contractual rate.

within 60 days

from the date of

receipt of the

said notice.

13(2) Notice

Date. 17.08.2022

Religious heads, eminent personalities and political activists represented the temples of Western India at the International Temples **Convention and Expo (ITCX) 2023 held in Varanasi from July 22-24**

VARANASI : The World's International first-of-its-kind Temples Convention and Expo 2023 (ITCX) held from July 22-24 rounded up last evening at the Rudraksh Convention Centre in Varanasi with a soulful and fitting celebratory end. Over three days, 1098 delegates from 32 countries converged on equal footing to participate and present on the knowledgesharing and networking platform that featured talks, sessions and case studies on organization, management and administration of temple ecosystems. The threeday event paved the way for a new era of best practices for temple management with a newage and modernised approach.



Temple Connect was at epicentre of stirring a revolution in the organisation, management and administration of temple ecosystems to benefit the end consumer aka the pilgrim. This reboot synergy held the rapt attention of leaders and dignitaries at the helm of temple management. A brainchild of Giresh Kulkarni,

Mumba: The Board of

Directors

of Poonawalla

founder of Temple Connect and ITCX 2023, his team spent the last six months visiting temples, collating management pain points and creating indepth research to empower the event. The result managed to instill a new-age elevation of knowledge learning by bringing the entire temple fraternity together to interact, share and connect through engaging onstage sessions and off-stage networking. An incredible lineup of expert talks, discussions presentations sustainable temple management and development practices were conducted by a galaxy of likeminded dignitaries and willingly absorbed by the attendees.

business growth has been strong, complemented with best-in-class asset quality and superior profitability. Our Fintech model, with the focus increasing productivity and improving efficiency, has led to a further reduction in operating expenses. We continue to focus on the future as we constantly innovate. invest in future trends, remain agile and build a deep ecosystem play. We are all geared up and excited about the journey ahead and are

Focus Lighting Q1 FY24 Net profit up 309% Recommends Dividend of 1.50 Per Share

Mumbai : Focus Lighting & Fixtures Limited. (NSE FOCUS), engaged in manufacturing & lighting innovative solutions of LED lights and fixtures, announced its unaudited Financial Results for Q1 FY24. Commenting on the performance, Amit Sheth, Managing Director of Focus Fixtures & Lighting "Our said. growth journey continues to thrive, propelled unwavering an commitment to product development, cuttingresearch, and edge the delivery of industryleading solutions our esteemed clients.

continuous surge in demand for our products across catalyst accomplishments. Also, our exceptional performance underscores the successful realization of economies of scale in our operations. As we eagerly look to the future. anticipate unparalleled growth prospects driven not only by the government's resolute focus on railways, infrastructural

all business verticals

serves as a powerful

projects, and restoration of historical and worship sites but also by the flourishing retail industry. These factors combined promise to open up new avenues of success and further propel our company's expansion.'

quarterly PAT of 200 crore in Q1FY24, jumps **62% YoY**

Highest ever

AUM up 41% YoY to 17,776 crore; NNPA down to 0.76%

Earnest Money Deposit Details

(EMD) Details.

EMD amount to be

deposited by way of

RTGS/ NEFT to the

account details

mentioned herein

BANK NAME- AXIS

BANK LIMITED

BRANCH- BANDRA

KURLA COMPLEX.

BANK ACCOUNT

NO- Current Account

911020045677633

IFSC CODE

EMD amount to be

deposited by way of

RTGS/ NEFT to the

account details

mentioned herein

BANK NAME- AXIS

BANK LIMITED

BRANCH- BANDRA

KURLA COMPLEX,

BANK ACCOUNT

NO- Current Account

911020045677633

IFSC CODE

UTIB0000230

MUMBAI

UTIB0000230

below:

MUMBAI

Date &

Time of

18th

Aua

2023

Time.

11.00

a.m.

to

01.00

p.m.

Contact Person

and Inspection

Suneet Patil And

Mob. No.

9930148607

&

Sunil Manekar

Mob No.

8999344897

Property

Inspection Date:

14th August

2023.

Time. 11.00 A.m.

to 1.00 p.m.

Suneet Patil And

9930148607

Sunil Manekar

Mob No.

8999344897

Property

Inspection Date:

14th August

2023,

Time. 11.00 A.m

to 1.00 p.m.

Aug.

2023

&

Time.

11.00

to

01.00

SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

Head Office: Level -3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai 400 051; Tel: 022 4241 0400, 022 4060 3100 ; Website: http://www.shriramhousing.in

Reg. Off: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001; Branch Office: Building 7.

7th Floor, Solitaire Corporate Park, Guru Hargovind Singhji Marg, Chakala, Andheri (East) Mumbai - 400 093

Reserve Price (Rs.)

& Bid Increment

Rs.25,00,000 /-

(Rupees Twenty

Five Lakh Only)

Bid Increment

Rs.10,000/- and in

such multiples

Farnest Mon

Deposit (EMD) (Rs.)

Rs.2,50,000/-

(Rupees Two Lakh

Fifty Thousand

only)

Last date for

submission of

EMD: 17th

August. 2023.

Time 10.00 a.m. to

05.00 p.m.

Rs. 86,82,500/- /-

(Rupees Eighty Six

Lakh Eighty Two

Thousand and Five

Huundred Only)

Bid Increment

Rs.10.000/- and in

such multiples

Earnest Money

Deposit (EMD) (Rs.)

Rs. 8.68.250/-

(Rupees Eight Lakh

Sixty Eight

Thousand and Two

Hundred and Fifty

Last date for

submission of

EMD: 29th

August, 2023,

Time 10.00 a.m. to

05.00 p.m.

APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties

mortgaged/ charged to The Shriram Housing Finance Limited, The Physical possession of which have been taken by the Authorized Officer of The

Shriram Housing Finance Limted, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis in e-auction for recovery of the balance due to The Shriram Housing Finance Limited from the Borrowers And Guarantors, as mentioned in the table. Details of Borrowers and Guarantors, amount due, Short Description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit, Date

Description of

Property

All that piece

and parcel of

residential Flat

No A/1. Ground

Floor in Society

known as

Preetisangam

Villa Co

Operative

Housing Society

Ltd, Plot No RH-

45 MIDC

Residential

Zone, Phase II,

Dombivali.

Kalyan,

Maharashtra -

421 201 within

the limit of

Kalyan Dombivli

Municipal

Corporation

North: - Row

House No S-01

East: - Sector 6

Lane

West: - Row

House no S-17

South: - Road

ALL THAT PIECE

AND PARCEL OF

Flat No.204 2nd

FLOOR A WING

KANHAI GOPAL

COMPLEX CO-

OPERATIVE

SOCIETY

LIMITED PLOT

NO.9/C

admeasuring

CARPET AREA

521 SECTOR

20 KHARGHAR

NAVI MUMBAI

PANVEL

MAHARASHTRA

410210

Limited, a non-Fincorp deposit taking systemically important NBFC, focusing on consumer and MSME finance, today announced its unaudited financial results for the quarter ended June 30, 2023. Commenting on Poonawalla Fincorp's Q1FY24 performance, CAAbhay Bhutada, Managing Director, said "We have taken the FY23 momentum ahead with a fantastic start to FY24. The

ASHIRWAD CAPITAL LIMITED CIN NO.: L51900MH1985PLC036117 Regd.Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Email: aclinvestors@sycl.com EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 (Rs. in L

Sr. No.		Quarter Ended 30.06.2023 Unaudited	Quarter Ended 31.03.2023 Audited	Quarter Ended 30.06.2022 Unaudited	Year Ended 31.03.2023 Audited	
1 2	Total Income from Operations	26.50	10.99	12.55	96.25	ı
2	Net Profit / (Loss) for the period(before Tax, Exceptional and/or Extra ordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	22.12	7.92	10.06	84.96	
4	(after Exceptional and/or Extra ordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	22.12	7.92	10.06	84.96	
5	(after Exceptional and/or Extra ordinary items) Total Comprehensive Income for the period	20.39	8.61	8.61	75.89	
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	20.39	8.61	8.61	62.81	
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)	600.00	400.00	400.00	400.00	ı
8	as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Re. 1 /- each) (forcontinuing and discontinued operations)	-	Ŀ	-	926.41	
	-Basic & Diluted :	0.03	0.01	0.01	0.13	h
Note: The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock						

Note: The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stocl Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of BSE at ww.bseindia.com and on Company's website www.ashirwadcapital.co.in.

Date: 25th July, 2023

By order of the Board For Ashirwad Capital Limited Dinesh Podda **Managing Direct**

MARLESHWAR CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Mauje Virar, Tal. Vasai, Dist. Palghar **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on **09/08/2023 at 2:00 PM**.

M/s. Shree Momai Constructions Through Partner Umed Valjibhai Bagtharia And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property Mauje Virar, Tal Vasai Dist Palabai

iviauje virai, rai. vasai, Dist. Palyliai					
New	Plot	Old Survey	Old Plot	Area	
Survey No.	No.	No.	No.		
420	3	19/1 &	3	526 Sq. Mtr.	
		19/24			

206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 25/07/2023

(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act. 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602

E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/33236/2023 Date :- 25/07/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 449 of 2023. Applicant :- Ram Jarukha Co-Operative Housing Society Ltd. Add: Indralok, Navghar Road, Bhayandar (E.), Tal. & Dist. Thane-401105

Versus Opponents :- 1 M/s. Galaxy Enterprises, 2. Shri. Jitendra Pandurang Patil, 3. Shri, Hemant Pandurang Patil, Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on

08/08/2023 at 12.30 p.m. Description of the Property - Mauje Bhayandar, Tal. & Dist. Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Area
219/193	7/3A	2380.00 Sq. Mtr.
	Sd/- (Dr. Kishor M	



District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane 8 Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u> Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/33228/2023 Date :- 24/07/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 447 of 2023. Applicant :- Om Mahesh Co-Operative Housing Society Ltd.

Add: Pandurang Nagar, Chinchpada Road, Kalyan (E.), Tal. Ulhasnagar, Versus

Opponents :- 1. M/s. Perfect Developers Through Its Partner Shri. Rajesh Mavji Chheda, 2. Smt. Anita Ashok Joshi, 3. Shri. Ganesh Nana Mhatre, 4. Pushpa A. Mhatre, 5. Smt. Prema Suresh Patil, 6. Shri, Balaram Nana hatre, 7. Shri. Manohar Nana Mhatre, 8. Smt. Muktabai Bhagwan Mhatre 9. Smt. Manda T. Mhatre. 10. Shri. Ramesh Nana Mhatre. 11. Shri. Suresl Nana Mhatre, 12. Karan Arjun Co. Op. Housing Society Ltd., 13. Arjun Darshan Co. Op. Housing Society Ltd., 14. Shivesh Co. Op. Housing Society Ltd., 15. Pandurang Darshan Co. Op. Housing Society Ltd., Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly Description of the Property - Mauje Chinchpada, Tal. Ulhasnagar, Dist. Thane

Survey No./CTS No. Hissa No. Area 1 622.44 Sq. Mtr. Sd/-(Dr. Kishor Mande) SEAL

District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane &

Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for

PUBLIC NOTICE

Mr. Mohammed Mamji Maknojia a Member of the Hyland Park Co

operative Housing Society Ltd. having, address at, S.V. Road, Nea

Celebration Hotel, Dahisar East Mumbai- 400 068. and holding Flat No. 130

Building No.4 'A' wing on 1st floor in the building of the society, died or

11/05/2023 without making any nomination. The society hereby invites

claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector o

objectors to the transfer of the said shares and interest of the deceased membe

in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in

support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be

free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the

inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the

Date: 26th July, 2023

For and on behalf of Hyland Park Co-op. Housing Society Ltd

secretary of the society from the date of publication of the notice.

Hon, Secretary

PUBLIC NOT

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at 100 Everest, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra that Priority Edit LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

The principal objects of the company are as follows: To carry on the business of developing, producing, editing commercial feature

films, photographs, broadcasting, telecasting, relaying, transmitting, content developing, animations, graphics, sound effects, distributing, release or running any video, image engagement, 360 panaroma, virtual tour, aerial editino retouching, keywording, photo culling and photo correction.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at: Room No 3 Krishna Villa Rathodi Village Marve Road Kharodi Malad West Mumbai Maharashtra 400095.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at 100, Everest, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra , within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office at Room No 3 Krishna Villa Rathodi Village Marve Road Kharodi Malad West Mumbai Maharashtra 400095.

Dated this 24th day of July'2023 Place : Mumbai

Name(s) of Applicant Sd/-**CHARLES MOSES GUNASEKHARAN** Sd/-**ANSHUKA CHARLES**

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBA Execution Application No. 110 OF 2021
IN R.A.D. SUIT NO. 1854 OF 2016
Mr. Anil Laljibhai Solanki, Aged about 50 Yrs, Occ. Tailor, Residing at: D/17
Randheria Bldg., Dadar Tailoring Shop, N.C. Kelkar Rd, Opp. Shivaji Mandir,
Dadar (W), Mumbai-400028.

Plaintiff/Decree Holder

1. Mr. Vinod Laljibhai Solanki, aged about 42 yrs, Occu.- Service, Residing at Sai Om tower, 6th flr, Flat no.603, Roshan Nagar, Borivali(W) Mumbai-92 2. Smt. Geeta Umeshkumar Galia, aged about 50 yrs, Occu. Housewife Residing at Room No. 103,1st floor, Sai Dham Bldg, Natwar Nagar, Rd No.1

Jogeshwari (E). Mumbai-400 060. Mr. Manish Ishwarbabu Jain (deleted)aged about 45 yrs, Occ. Business Add. at Jalgoan Saraf Market, Rajmal Lakhichand Jewellers, Jalgaon,

4. Shrinath & Co., through Mr. Jitendra Manikant Shah, Aged 65 yrs, Occ.-Builder, Add: at 401, Midas Tower, Bhaudaji Rd, Nr Sion Hospita Mumbai - 400022 Road Mumbai -400007 ...Defendants/Judgment Debtors 4(a) Mrs. Jayashree Jitendra Shah - Aged 39 yrs, Occ : Business, Add- 133/ 134, Ground floor, Chandramani Building,Off BIT Cottage, Telang Cross Road No. 4, Matunga (Central), Mumbai -400 019.

4(b) Mr. Jignesh Jitendra Shah - Aged 45 yrs, Occ: Business, Add-133/134, Ground floor, Chandramani Building, Off BIT Cottage, Telang Cross Road No 4, Matunga(Central) Mumbai-400019.

4(c) Mr. Hardik Jitendra Shah- Aged 35 yrs, Occ: Not known, Add-133/134, Ground floor, Chandramani Building, Off BIT Cottage Telang Cross Road No 4, Matunga (Central), Mumbai-400019. 4(d) Mr. Saumil Jitendra Shah - Aged 30 yrs, Occ: Not known, Add-133/134

round floor, Chandramani Building, Off BIT Cottage Telang Cross Road No.

4, Matunga (Central) Mumbai-400019. To, The Defendant No. 4(a), 4(c) and 4(d) abovenamed,

WHEREAS, the Plaintiff abovenamed have instituted the above suit against the Defendants praying therein that this Hon'ble Court be pleased to declare that the Plaintiff is the tenant in respect of suit premises viz. Shop No. 17, Ground Floor, Randheria Building Now Known as Swati Manor, D Wing, Situated at N. C. Kelkar Road, Opp. Shivaji Mandir, Dadar (West), Mumbai-400 028, and for such other and further reliefs as prayed in the Plaint. Accordingly the said suit was decreed by the Trial Court Room No. 11 on 3rd April, 2021. In view of the above, the Plaintiff abovenamed have taken out the above Execution Application No. 110 of 2021 In R.A.D. Suit No. 1854 of 2016 praying therein tha lefendant No. 4 decree shall hand over possession of premises being shop or ground floor of a shop Swati Manor situated at NC Kelkar Marg, Dadar West Mumbai-400 028 which shall be equal to the frontage and equal to earlier short from Defendant No. 4 handover possession to the Plaintiff (in the newl constructed premises in the suit property) and for such other and further reliefs as prayed in the application. You are hereby warned to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No. 11, 4th Floor, Old Building of Small Causes Court, L.T. Marg, Mumbai- 400 002, in person or by Pleader duly instructed on 26th July, 2023 at 11 A. M.. to show cause against the application, ailing wherein, the said application will be heard and determined Ex-parte

You may obtain the copy of the said Execution Application from the Cour Room. No. 11 of this Hon'ble Court.

Given under the seal of Court, this 21st day of July, 2023

http://shriramhousing.in/e-auction-Residential provided in the Shriram Housing Finance Limited website. STATUTORY 15 DAYS SALE NOTICE FOR Zubair Ahmad Khan under reference of Loan Account No. SHLHMUMB0003358 SALE UNDER RULE 8(6) AS PER AMENDED SARFAESI ACT, 2002.

For detailed terms and conditions of the sale, bid form, training & others may also visit website of Shriram Housing Finance Limited at

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE FOR MR.RAMESH N AMADOT under reference of Loan Account No. SHLHMUMB0003078 SALE UNDER RULE 8(6) AS PER AMENDED SARFAESI ACT, 2002.

The mortgagors/borrowers are given a last chance to pay the total dues with further interest before auction, failing which secured assets will be sold as per

The mortgagors/borrowers are Request to take back all movable items which are inside the property.

NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrowers/ Guarantors/ Mortgagors by speed/registered post. In case

the same is not received by any of the parties, then this publication of sale notice may be treated as a substituted mode of service.

Place: DOMBIVALI / KHARGHAR Sd/- Authorised Officer Date: 26-07-2023 Shriram Housing Finance Limited

जाहीर नोटिस माझे अशिल **श्री. दिनेश रामजीवन भोजक**. यांनी दिलेल्या माहीतीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे **म्हाडाचे दि.** o9/o२/२०१० रोजी सचिव गोराई ३ वैधावी सहकारी गृहनिर्माण संस्था (म) यांना दिलेले मूळ पत्र क्र.**उमुअ/डब्ल्यू/मुमं/६८६/१०** ज्यात श्री. दिनेश मजीवन भोजक यांना वाढीव समासद म्हणून संस्थेत समाविष्ठ करून घेण्यास संस्थेस परवानगी देण्यात आली आहे ते माझ्या अशिलाच्या हातून हरवले /गहाळ झाले आहे. याबाबतची तकार चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक **२५ जुलै** २०२३ रोजी नोंदवली आहे. तक्रार क्र. ६३९५५/२०२३. तरी सदर मूळ पत्र कोणाला सापडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणांचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध दावा, अधिकार, वारसाहक्क, विक्री, गहाण, बोजा, बक्षिस भाड़ेपट्टा, वहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा, करार, मदार, फरोक्तखत, तारण असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय : ६ 9 २/बी-२०, अनित सोसायटी, सेक्टर-६, रोड आरएससी-५२, चारकोप कांदिवली पश्चिम, मुंबई – ४०००६७ या पत्त्यावर कळवावे ान्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोड्न दिला आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर राहणार नाही याची नोंद मिळकतीचा तपशिल

फ्लॅट नं.८०२, ए विंग, ८वा मजला, गोराई ३ वैष्णवी सह. गृह. संस्था मर्था., प्लॉट नं.१, रोड आरएससी -१ आणि २, गोराई, बोरीवली (पश्चिम), गुंबई-४०००९१ क्षेत्रफळ ५२.९७ चौ. मी. बिल्ट अप, गांव : बोरीवली, लालुका : बोरीवली , मुंबई उपनगर जिल्हा .

सही/- श्री. नितेश दि. आचरेकर विकल विनांक : २६/०७/२०२३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, मेलिसा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या तरत्दी अंतर्गत नोंद सोसायटी, नोंदणी क्र.टीएनए (टीएनए)/एचएसजी/(टीसी)/६५३०, एसएन / १९९३ - १९९४, दिनांव ३१.०१.१९९४ यांचे नोंद कार्यालय: ६० फीट रोड, देवचंद नगर, भाईंद (पश्चिम), ठाणे-४०११०१ यांचे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नम्द केलेल्या मालमत्तेच्या अधिकाराची खालील स्वाक्षरीकर्ता वकील चौकशी करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंव भागावर विक्री, हस्तांतर, अदलाबदल भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, वहिवाट उपवहिवाट, परवाना, करारनामा, तारण अधिभार, मालकी हक्क, वारसाहक्क मृत्युपत्र, बक्षीस, परिरक्षा, कायदेशी हक, न्यास, ताबा, केअर टेकर आधार पारिवारीक व्यवस्था, तजवीज कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचे आदेश किंवा हुकूमनामा, कंत्राट करारनामा, विकास अधिकार, भागीदारी इच्छापत्र. ताबा किंवा अन्य इतर प्रकार कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा लाभ, मागणी, आक्षेप असल्यास त्यांर्न सदर जाहीर सचना प्रकाशन तारखेपास १४ (चौदा) दिवसांत आवश्यक प्रमाणि कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात खाली पत्त्यावर दिले ल्या स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा असे जले जाईल की, कोणताही दावा नाह आणि असल्यास त्याग केले आहे आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून याबाबत अधिकार प्रमाणपत्र वितरणोची प्रक्रिया केली जाईल.

मालमत्तेची अनुसुची

जुना सर्व्हे क्र.२३, नवीन सर्व्हे क्र.१, हिस्सा क्र.१/१/ई भाग आणि आता संबंधित सीटीएस क्र.१७५६ भाग, क्षेत्रफळ ४८९ चौ.मी., अभिहस्तांकनानुसार एकूण क्षेत्रफळ २९८० चौ.मी., महसूल गाव भाईंद्रर, तालुका ठाणे, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेर्ल जिमनीचे सर्व भाग व खंड तसेच त्याव उभी असलेली मेलिसा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड इमारत . ज्यामध्ये २ विंग जसे ए व बी आणि प्रत्येक विंगमध्ये तळ + वरील ४ मजले आणि ३७ वैयक्तिक जागा, ६० फीट रोड, देवचंद नगर, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१.

दिनांक: २६.०७.२०२३ शैलेंद्र खर्त्र

वकील उच्च न्यायालय दुकान क्र.००४, वैभव पार्क कोहौसोलिं., दीपक हॉस्पिटलजवळ थंगा हॉस्पिटलच्या मागे, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पुर्व, ठाणे-४०११०५

PUBLIC NOTICE

at LATE C. RADHAKRISHNAN member of the Delta Vrindavan Co-operative busing Society Ltd., co-owner of Flat No F/1634, Sector-11, Delta Vrindavan Mahajanwadi, Mira Road (East), Dist Thanc-401 107, died intestate on 24/01/2020 Radhika R. Menon is claiming transfer of selficial del decreased in tresent is the agriculture. individed shares and interest in the capital property of the society belonging to the deceased being co-owner, daughter and or of the legal heir of the deceased as Vasanth Radha Krishnan, wife and another legal he of the deceased has released her share executing a registered Deed of Release date 10/06/2022 in favour of Radhika R. Mend 10/06/202 in favour of Radhika R. Menor and now Radhika R. Menon has become the sole owner of the said Flat. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased it any for the transfer of the undivided shares and interests in the capital/property in the society belonging to the deceased in respect of the said Flat. The claimants/objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer undivided shares and interest in the capital property of the society belonging to the deceased in the name of Radhika R. Menor and thereafter any claim or objection will not nd thereafter any claim or objection will no

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar Mira Road, Dist. Thane

जाहीर नोटीस

मे. हॉटेल स्वागत, एफएल ३ क्र.१२२, २१० कृष्णा निवास, आर. ए. के. रोड, वडाळा (प), मुंबई ४०००३१ चे भागीदार श्रीमती प्रेमा एस, शेट्टी यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे नाव अनज्ञप्तीमधुन वगळायचे असल्याने सदर प्रकरणी कुणाचा आक्षेप/ हरकत असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसध्दि झाल्यापासून (१५) दिवसांच्या आत अधीक्षक, राज्य उत्पादन शल्क मुंबई शहर, कार्यालय, जुने जकात घर तळमजला, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- ४०० ०२३ यांच्याशी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा.

जर का वरील मदतीत याबाबत कोणाचाही लेखी आक्षेप आला नाही तरी सदर अनुज्ञप्तीमधून दिवंगत श्रीमती प्रेमा एस शेड़ी यांचे नाव अनुज्ञप्ती मधुन वगळण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

जाहीर सूचना ____ सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत

आहे की, गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या तस्तुदी अंतर्गत नोंद त्रोसायटी, नोंदणी क्र.**टीएनए/(टीएनए)**/ एचएसजी / (टीसी) / ५८३९ / १९९३ -**१९९४,** दिनांक १३.0४.१९९३ यांचे नोंद कार्यालय: **६० फीट रोड, जैन मंदिराजवळ,** देवचंद नगर, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१ यांचे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेच्या अधिकाराची खालील वाक्षरीकर्ता वकील चौकशी करीत आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव विक्री, हस्तांतर, अदलाबदल, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, वहिवाट, उपवहिवाट, परवाना, करारनामा, तारण, अधिभार, मालकी हक्क, वारसाहक्क, मृत्युपत्र, बक्षीस, परिरक्षा, कायदेशीर हक, न्यास, ताबा, केअर टेकर आधार पारिवारीक व्यवस्था, तजवीज, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचे आदेश किंवा हुकूमनामा कंत्राट/करारनामा, विकास अधिकार, भागीदारी इच्छापत्र, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा, लाभ, मागणी आक्षेप असल्यास त्यांनी सदर जाहीर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत भावश्यक प्रमाणित कागदोपत्री पुराव्यांसह लेखी न्वरुपात खाली दिलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही आणि असल्यास त्याग केले आहे आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून याबाबत अधिकार प्रमाणपः , वितरणाची प्रक्रिया केली जाईल.

मालमत्तेची अनुसुची जुना सर्व्हे क्र.२३, नवीन सर्व्हे क्र.१, हिस्स

क्र.१/१/ई भाग आणि आता संबंधित सीटीएस क्र.१७५६ भाग, क्षेत्रफळ ८१० चौ.मी. अभिहस्तांकनानुसार (रोड क्षेत्राचे १९० चौ.मी. सह वास्तविक सर्वेक्षणानुसार ८१० चौ.मी.) एकूण क्षेत्रफळ २९८० चौ.मी., महसूल गाव भाईंदर, तालुका ठाणे, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेली जमिनीचे सर्व भाग व खंड तसेच त्यावर उभी असलेली गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड इमारत, ज्यामध्ये २ विंग जसे ए व बी आणि प्रत्येक विंगमध्ये तळ + वरील ४ मजले आणि ३७ वैयक्तिक जागा आणि १८ व्यावसायिक जागा, ६० <mark>फीट रोड, जैन मंदिराजवळ,</mark> भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१.

दिनांक: २६.०७.२०२३ शैलेंद्र खत्री

ठाणे-४०११०५

वकील उच्च न्यायालय दुकान क्र.00४, वैभव पार्क कोहौसोलि. दीपक हॉस्पिटलजवळ, थुंगा हॉस्पिटलच्य मागे, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पुर्व

ASHIRWAD CAPITAL LIMITED CIN NO.: L51900MH1985PLC036117 Regd.Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Email: aclinvestors@sygcl.com EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

ı	Sr.		Quarter	Quarter	Quarter	Year
ı	No.	Particulars	Ended	Ended	Ended	Ended
П	NU.	า ผานอนเผาร	30.06.2023	31.03.2023		31.03.2023
ŀ	_		Unaudited	Audited	Unaudited	Audited
П	1	Total Income from Operations	26.50	10.99	12.55	96.25
П	2	Net Profit / (Loss) for the period(before Tax,				
П	_ ا	Exceptional and/or Extra ordinary items)	22.12	7.92	10.06	84.96
П	3	Net Profit / (Loss) for the period before tax				
П		(after Exceptional and/or Extra ordinary items)	22.12	7.92	10.06	84.96
П	4	Net Profit / (Loss) for the period after tax	22.12	1.02	10.00	04.30
П	١.	(after Exceptional and/or Extra				
П		ordinary items)	20.39	8.61	8.61	75.89
П	5	Total Comprehensive Income for the period				
П		[Comprising Profit / (Loss) for the period				
П		(after tax) and Other Comprehensive	00.00	0.04	0.04	00.04
П	.	Income (after tax)] Equity Share Capital	20.39 600.00	8.61 400.00	8.61 400.00	62.81 400.00
П	6	Reserves (excluding Revaluation Reserve)	600.00	400.00	400.00	400.00
П	'	as shown in the Audited Balance Sheet of				
П		the previous year			_	926.41
П	8	Earnings Per Share (of Re. 1 /- each)				
П		(forcontinuing and discontinued operations)				
I		-Basic & Diluted :	0.03	0.01	0.01	0.13

Note: The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly,Annual Financial Results are available on the websites of BSE at www.bseindla.com and on Company's website www.ashirwadcapital.co.in.

By order of the Board For Ashirwad Capital Limited Dinesh Poddar Managing Director Place : Mumbai Date : 25th July, 2023

CHANG OF NAME

I Have Changed My Name |From: Old Name: Sana Lohani to New Name: **|Sana Rauf Sayed**, As Per My Aadhaar Card, Mumbai.

PUBLIC NOTICE I, MRS. SHAMSHAD BEGUM GULAM RABBANI, Age: 55, Resident of Flat No. 401, Ashraf Apartment B - Wing, Chand Nagar, Behind Kausa Kabrastan, Kausa, Mumbra-Thane - 400612 inform to General public in large that, my ORIGINAL SALE AGREEMEN of shop No. A/5, area admeasuring 130 sq. feet. Darula Falah Colony, Kausa, Mumbra -Dist. Thane - 400612 Executed between MRS. SHAMSHAD BEGUM GULAM RABBANI and DARUL FALAH 24 BUILDERS AND DEVELOPERS has been ost/Misplaced while traveling in Auto Rikshav between Kausa to Mumbra Station on Tuesday 11/07/2023 around 7:00 p.r Missing complaint FIR has been lodged a Mumbra Police Station on 19/07/2023 vide

Missing Registration No. 1289/2023. Hence the finder or any one in possession of the aforesaid SHOP SALE AGREEMENT shall handover the same to the undersigned forthwith failing which, lost /misplaced 24 Builder sale agreement will be treated as misplaced/ lost for all future transaction, if any

misplaced/ lost for all future transaction, if any one misuse the same in any manner he/she would be prosecuted. Those having any claim of ownership should be brought in the knowledge of the undersigned with documentary proof/ evidence within 15 days from the date of publication of this notice at her above given address, no claim/objection will entertained after time prescribed above, and Received if any will be considered as and Received if any will be considered as (Mrs. Shamshad Begum Gulam Rabban

जाहीर सूचना भागप्रमाणपत्र हरवले आहे

Mob: 9619147024

Date: 26/07/2023

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती कल महिपाल जैन व श्री, महिपाल एन, जैन यांच्या नावे युनिट क्र.१०७ व १०८ करिता वितरीत वासन उद्योग इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लि., युनिट क्र.१०७ व १०८, १ला मजला, फिनीक्स मिल समोर सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०००१३ या सोसायटीमधील रु.५०/ प्रत्येकीचे १० शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.२ (अनुक्रमांक १७१ ते १८०) (दोन्हीसह) आणि रु.५०/- प्रत्येकीचे १० शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.२४ (अनुक्रमांक १८१ ते १९० (दोन्हीसह) हरवले आहेत आणि सोसायटीकडे दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. जर कोणासही आक्षेप असल्यास त्यांनी सदर जाहिरातीपासून १५ दिवसात कळवावे सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, सदर भागप्रमाणपत्राद्वारे कोणताही व्यवहार

वासन उद्योग इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि दिनांक: २६.०७.२०२३ ठिकाण: मुंबई मा. सचिव

जाहीर सूचना

ामचे अशील **१) श्री. हर्षद रमेश माहुलकर, २) श्री** नितीन रमेश माहुलकर यांच्या वतीने आम्ही सर्व जनतेस येथे सूचना देत आहोत की, फ्लॅट क्र.डी-०५ ाळमजला, डी विंग, क्षेत्रफळ ३५७ चौ.फु. (कार्पेट क्षेत्र) इमारत क्र.३ व ४, वृंदावन रेसिडेन्सीयल कॉम्प्लेक्स फेज-१ म्हणून ज्ञात इमारत, अजिंक्यतारा को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, बिगरशे जमीन प्लॉट क्र.१,२,३,४, गट क्र.१९/सी/२, गाव मालीदेवाड, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, नोंदर्ण जिल्हा रायगड व हमी उपनिबंधक पनवेल यांच्या न्यायकक्षे सलेल्या जागेचे मालक आहेत. पढे नमद करण्यात ये आहे की, पुर्वीचे मालक श्री. रमेश हरेश्वर माहलक यांचे २२.०४.२०२३ रोजी निधन झाले, यांच्या परचा जिवीत कायदेशीर वारसदार नामे १) विमल रमेश माहलव (पत्नी), २) श्री. नितीन रमेश माहुलकर (मुलगा), ३ हर्षद रमेश माहुलकर (मुलगा) हे आहेत आणि दिनांव ०१.०८.२०१८ रोजीचे दिवाणी किरकोळ अर्ज क्र.१७३, १०१८ नुसार वारसाहक प्रमाणपत्राप्रमाणे आणि ३रे संयू दिवाणी न्यायाधिश, जे.डी. पनवेल यांच्याद्वारे सद नागप्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानसार उपरोक्त कायदेशीर वारसदार हे कायदेशीर वारसदार आहेत. पुढे नु करण्यात येत आहे की, श्रीमती विमल रमेश माहुलक वांचे २६.०४.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्च जिवीत कायदेशीर वारसदार **१) श्री. नितीन रमेश माहुलक** (मुलगा), २) हर्षद रमेश माहलकर (मुलगा) हे आहे तिण सोसायटीने दिनांक १९.०५.२०२३ रोजी गप्रमाणपत्रावर त्यांची नावे हस्तांतर केली आणि सर तमत्ता आता **१) हर्षद रमेश माहुलकर, २) श्री. निती** रमेश माहलकर यांच्या मालकीची आहे. जर कोणास सद ालमत्तेवर काही दावा असल्यास कृपया आमच्याव किंवा खालील स्वाक्षरीकर्त्याकडे १५ दिवसांत संपव

एसपीएस ॲण्ड असोसिएटस्, वकील दुकान क्र.४४, संस्कृती अपार्टमेंट, युको बँकेच्या मागे वसई-एनएलएसपी लिंक रोड, नालासोपारा (पुर्व) तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०९ मोबा.:७०२१६११३६ ई-मेल:shambhumjha@gmail.com

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल मे. पर्पल लाईफस्टाईल यांनी जमिनीचे सर्व भाग व खंड क्षेत्रफळ २१ गुंठे किंवा सरासरी, सर्व्हे क्र.८६/२(भाग) गाव पेल्हार, तालुका वसई, जिल्हा पालघ (मालमत्ता) ही जागा विद्यमान मालक **श्री युसुफ हाजी मोहम्मद कंथारिया** यांच्याकडून मालकीत्व मालमत्ता म्हणून खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.

जर कोणा व्यक्तीस, सोसायटीस, न्यास, बँक एनबीएफसी, एचयुएफ, कायदेशीर वारसदार वित्तीय संस्था यांना उपरोक्त फ्लॅट मालमत्त किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक कायदेशीर हक्क, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण भागीदारी, कोणतेही इतर हुकूमनामा, कायद्याच्या ऱ्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वारे पारित आदेश किंवा प्रदानता किंवा लवाद किंवा ताबा किंवा अन् इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दाव किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठ्यः सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त श्रीमती हेतल आर. चोथानी-वकील, दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व) **मुंबई–४००१०१** यांच्याकडे कळवावे. अन्यथ असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्य अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील

सही/ (हेतल आर. चोथानी) ठिकाण: मुंबई देनांक: २५.०७.२०२३

दी लिगल सोल्युशन्झ+करिता

CORRIGENDUM

Please refer to the Public Notice advertisement published in Active Times & Mumbai Lakshadeep or 25.07.2023, on behalf of my client MR. PRAMOD GANPAT PHADKE in respect of Old Flat No. A/8 and New Flat No. B/404, 4th Floor, in the society known as "Kritarth Jeevan CHS Ltd." situated at 9-10, L.T. Nagar Road No. 1, M.G. Road, Goregaon (West), Mumbai – 400 104.

In the above advertisement, notice period inviting claims/objections was wrongly mentioned as "14 (Fourteen) Days" instead of "7 (Seven) Days". All concerned are requested to make a note of the

Sd/-Vitesh R. Bhoir (Advocate) Shop No. 10, Suraj Bali Niwas, Station Road, Opp. Registration Office, Goregaon (West), Mumbai-400 104.

NOTICE

Shri Manmohan Damodar Pednekar a member of the Kohinoor Co-operative Housing Society Ltd having address a Kohinoor Tower Bal Govind Das Road Dadar (west), Mumbai - 400028 and holding Flat No. A-201 in the building o the Society, died on 11-04-2023 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or othe claimants/ objector or objections to the transfer of the said share and interest o the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ obiections for transfer o shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to dea with the shares and interest of the deceased member in the capital. property of the society in such manner as is provided under the Bye-laws o the society. The claims/ objections, any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under Bye- laws of the society. A copy of the registered Byelaws of the society is available for inspection by the claimants/ objector, ir the office of the society/ with the Secretary of the society between 6:00 to 8:00 pm, from the date of publication of the this notice till the date of expiry o

it's period. For and on behalf of Housing Society Ltd. Secretary/Chairman Date: 25.7.2023 Place: Mumbai

मुंबई येथील बृहन्मुंबईकरिता शहर

दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.१००७/२०१९ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ व्ही आर, २०(१) अन्वये, १९०८) तक्रार सादर २१.१२.२०१८

तक्रार दाखल ०९.१०.२०१९

देवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७ ायम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स युनियन **बँक ऑफ इंडिया (ई-कॉर्पोरेशन बँक),** बँकिंग . कंपनीज (उपक्रमाचे प्राप्तीकरण व हस्तांतर) कायदा १९८ त्र्या तरतुदीअंतर्गत स्थापन संस्था यांचे क्षेत्रीय कार्याल युनियन बँक इमारत, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समाच ार्ग. फोर्ट. मंबई-४०००२३ आणि इतरांसह एक शाख युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉर्पोरेशन बँक), एल.जे.रोड

विरूद्ध श्री. मेहराज हूसेन खान, वयः पौद्धः त्यांचा व्यवसाय पत्ता - मनिषा नर्सिंग हो। जवळ, २३ अकबर लाला कंपाउंड, आझाद नगर

क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६ येथे प्रतिनिधीत्व तिच्य

शाखा व्यवस्थापक श्री.शशी भारद्वाज यांनी केले, वय ३८

वाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६.

श्री. मेहराज हूसेन खान ज्याअर्थी वरनामित फिर्यादींनी सहाय्यतेकरिता मा -यायाधिश, श्रीमती व्ही. डी. इंगळे (दिनांक ६.०३.२०२० रोजीचे आदेशानुसार) यांच्या समक्ष यायालय कक्ष क्र.६१ एच.एच.जे. श्री.स्वप्नीत दिनकरराव तावशिकर.

न्याअर्थी उपरोक्त नामांकित वादी/ने वरील नामांकि प्रतिवादीने आपल्या विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता. १९०, च्या आदेश ३७ च्या नियम २ अंतर्गत माननीय न्यायालया दावा दाखल केला आहे.

फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

अ. असे की, प्रकरण **'आय'** अर्थात दाव्याच्य तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपास् तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीव निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासू-१३% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांव २७.११.२०१८ रोजी देय थकबाकी रका रु.६०,१९६/ - (रुपये साठ हजार एकशे शहाण्ण फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयक्तपणे वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत

- प्रतिवादींच्या थकबाकीच्या भरपाईसाठी विकीर्च कार्यवाही समायोजित करण्यासाठी प्रतिवादींच्य मालकीच्या चार्ज केलेल्या आणि चार्ज न केलेल मालमत्तेवर निकाल देण्यापूर्वी संलग्नतेचा आदेश देण्या माननीय न्यायालयाला आनंद होत आहे.
- क .असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्याचे प्रतिवादींना आदेश द्यावेत
- ड. असे की, प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुस अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.

म्हाला याद्वारे समन्स देण्यात येत आहे की, तुमच्य विपासून दहा दिवसांच्या आत, तुमच्यासाठी हज ाहण्यासाठी, कसूरदार म्हणून, वादी/ला अशा दह देवसांची मुदत संपल्यानंतर कधीही रु.६०. १९६/ (रुपये साठ हजार एकशे शहाण्णव फक्त) आणि माननीर अशी विनंती केलेली रक्कम आणि खर्च, डिक्री मिळवण्या अधिकार असेल.

तुम्ही तुमच्यासाठी हजर राहण्यास कारणीभूत ठरल्यास त्यानंतर वादी तुम्हाला निकालासाठी समन्स पाठवतील ज्याच्या सुनावणीच्या वेळी तुम्ही माननीय न्यायालयाकडे राव्याचा बचाव करण्यासाठी रजा मागण्याचा हक्कदा

प्रतिज्ञापत्राद्वारे तुम्ही माननीय न्यायालयाचे समाधान केल्य प्रतिवाद करण्याची रजा मिळू शकते अन्यथा गुणवत्तेव राव्याला बचाव आहे किंवा तुम्हाला दाव्याचा बचा करण्याची परवानगी दिली जावी हे वाजवी आहे. आज दिनांकीत २६ जुलै, २०२३

मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपर्न फिर्यादींचे वकील ४६, इस्लाम इमारत, १ला मजला, व्ही.एन. रोड अकबरअलीज समोर, फोर्ट, मुंबई-४०००२३ मोबा.८९७६१४३१३० **ई-मेल:**vbtiwariandcompany@gmail.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीमर्त** ।।शा अशोक खोले यांनी फ्लॅट क्र.१०<mark>१</mark> ई–विंग, पहिला मजला, कामगार पंचगंग **को–ऑप.हौ. सोसायटी लि.,** पूष्पा पार्क दफ्तरी रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ क्षेत्रफळ ३४० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र) तसेच अनुक्रमांक १३१ ते १३५ (दोन्हीसह) धारव ह.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.२७ हे माइं अशील **श्री. कुंदन सुरेश गुजर व श्रीमती सुचिता सुरेश गुजर** यांच्याकडे विक्री करण्यास ान्य केले आहे आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खरेदी करण्याचे मान्य केले आहे.

सूचना

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद केलेल्य मालमत्ता किंवा भागावर विक्री, अंदलाबदल तारण, बक्षीस, मालकी हक्क, न्यास, भाडेपट्टा गाबा, वारसाहक्क, कायदेशीर हक्क, परवाना किंव अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, हक्क, हित आक्षेप असल्यास त्यांनी रजि.पोस्ट.एडी मार्फर आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह योग्य तपशी . समुद केलेली सूचना खालील स्वाक्षरीकत **ाणेश व्ही. गुप्ता,** १, जे.बी. पटेल, कल्पन रॉस्पिटल समोर शिवाजी चौक टफ्तरी रोड गलाड (पर्व), मंबई-X000९७ येथे सदर सच प्रकाशनापासून **१४ दिवसांत** कळवावे. तद्नेंतर असे दावा त्याग, स्थगित केले आहेत असं प्रमजले जाईल आणि कोणताही कायदेशीर प्रभा असणार नाही.

आज दिनांकीत २६ जुलै, २०२३ सही/-गणेश व्ही. गुप्ता वकील उच्च न्यायालय

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल श्री. रमेश देवशी छेडा व श्री. राजेश वसंतलाल माश्रु हे त्र्यावसायिक मालमत्ता अर्थात दुकान क्र**.**जी-२७. तळ व पहिला मजला. सत्रा पार्क को ऑपरेटिव्ह प्रिमायसेस सोसायटी लि... शिस्पोर्ल रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ (यापुढे सदर दुकान) या जागेचे मालक असून यांर्न आम्हाला असे कळविले आहे की, सदर दुकानाबाबतचे पुढील मुळ करारनामा अर्थात ो. सत्रा प्रॉपर्टीज (इंडिया) लि. आणि श्रीमती मानसी देवांग ठक्कर यांच्यासह श्री. वत्सल देवांग ठक्कर यांच्या दरम्यान मुद्रांकीत व संबंधित एसआरओकडे नोंद दिनांक २० ऑगस्ट, २०१२ रोजीचा विक्री करारनामा हरवल आहे. आमच्या अशिलांनी उपरोक्त दका श्रीमती मानसी देवांग ठक्कर व श्री. वत्सल देवांग ठक्कर यांच्याकडून खरेदी व प्राप्त केले होते. सदर करारनामा हरवलेबाबत बोरिवल पोलिस ठाणे येथे दिनांक २४.०७.२०२३ रोजी द.०४:२६:११वा. करण्यात आली आपि याबाबत त्यांनी प्रमाणपत्र क्र.६३४९९-२०२३ वितरीत केले.

कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त दुकान, मालमत्त किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक, कायदेशीर हक्क, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण भागीदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इत प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंव आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठचर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ता हेतल आर. चोथानी-वकील, उच्च न्यायलय, दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे. अन्यथ असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर दुकानच्या अधिकाराच्य आधारावर व्यवहार सरू करतील.

दी लिगल सोल्युशन्झ+करिता सही/ हेतल आर. चोथानी वकील/भागीदार ठिकाण: मुंबई दिनांक: २५.०७.२०२३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, न्यु पल्लवी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या तरत्दी नेतर्गत नोंट सोसायटी नोंटणी क **टीएनए** (टीएनए)/एचएसजी/(टीसी)/५४१७/ **१९९२-१९९३**, दिनांक ११.११.१९९ यांचे नोंद कार्यालय: **६० फीट रोड, देवचं**द नगर, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१ यांचे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेच्या अधिकाराची खालील स्वाक्षरीकर्ता वकील चौकशी करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री, हस्तांतर, अदलाबदल भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, वहिवाट उपवहिवाट, परवाना, करारनामा, तारण अधिभार, मालकी हक्क, वारसाहक मृत्युपत्र, बक्षीस, परिरक्षा, कायदेशीर हक्क, न्यास, ताबा, केअर टेकर आधार पारिवारीक व्यवस्था, तजवीज कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचे आदेश किंवा हुकूमनामा, कंत्राट करारनामा, विकास अधिकार, भागीदारी इच्छापत्र, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा लाभ, मागणी, आक्षेप असल्यास त्यांनी सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत आवश्यक प्रमाणि कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात खार्ल टिले ल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नार्ह आणि असल्यास त्याग केले आहे आणि खालील स्वाक्षरीकत्यांकडून याबाबत अधिकार प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया केली जाईल.

मालमत्तेची अनुसुची

जुना सर्व्हे क्र.२३, नवीन सर्व्हे क्र.१ हिस्सा क्र.१/१/ई भाग आणि आता संबंधित सीटीएस क्र.१७५६ भाग, क्षेत्रफळ ५२८ चौ.मी., एकूण क्षेत्रफळ २९८० चौ.मी., महसूल गांव भाईंदर, तालुका ठाणे. नींदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेली जमिनीचे सर्व भाग व खंड तसे[.] त्यावर उभी असलेली **न्यु पल्लवी को**-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड इमारत, ज्यामध्ये २ विंग जसे ए व बी आणि प्रत्येक विंगमध्ये तळ + वरील १ मजले आणि २८ वैयक्तिक जागा, ६० फीट रोड, जैन मंदिराजवळ, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१.

दिनांक: २६.०७.२०२३

शैलेंद्र खत्री वकील उच्च न्यायाल दुकान क्र.००४, वैभव पार्व कोहौसोलि., दीपक हॉस्पिटलजवळ थुंगा हॉस्पिटलच्या मागे, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पुर्व, ठाणे-४०११०५

जाहीर सूचना

माझे अशील **श्रीमती आशा अशोक खोले** र/ठि फ्लॅट क्र.१०१, ई-विंग, पहिला मजला कामगार पंचगंगा को–ऑप.हौ. सोसायटी लि. हणून ज्ञात सोसायटी, पुष्पा पार्क, दफ्तरी रोड गलाड (पुर्व), मुंबई-४०००९७ यांच्याकडून माझ्य अशिलांचे पती **श्री. अशोक दत्तात्रय खोले** यांच्य नावे कामगार पंचगंगा को-ऑप.हौ. सोसायर्ट लि. यांच्याद्वारे वितरीत दिनांक ०१.०१.१९९१ रोजीचे मुळ वाटपपत्र हरवले आहेत.

रवलेल्या दस्तावेजाकरिता कुरार पोलीस ठाणे येथे दिनांक १३.०७.२०२३ रोजी लापता तक्रा क्र.१५७८/२०२३ अंतर्गत नोंद करण्यात आली जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेजाबाबत कार्ह माहिती असल्यास किंवा सदर मुळ दस्तावेज सापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे त्वरी आज दिनांकीत २६ जुलै, २०२३

सही/-श्री. गणेश व्ही. गुप्ता वकील उच्च न्यायालय पत्ता: दुकान क्र.८, तळमजला, इल्लोरा कोहौसोलि., अभ्युदया को-ऑप. बँकेच्या मागे दफ्तरी रोड, मालांड (पुर्व), मुंबई-४०००९७.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती पुनम पवनकुमार चौहान या फ्लॅट क्र.बी/०४, तळमजला, क्षेत्रफळ ३०० चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, एकदंत सावर्ल को-ऑप.हौ.सो.लि., बिगरशेत जमीन सर्व्हे क्र.१५४, हिस्सा क्र.१०, गाव विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर या जागेच्या मालक होत्या. सदर फ्लॅट मळत: श्री. पवनकमार टी. चव्हाण यांनी ८ ग्प्रिल. २००८ रोजीच्या नोंद करारनामानुसार खरेदी केले होते. पुढे श्री. पवनकुमार टी. चव्हाण यांचे ३० डिसेंबर, २०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती पुनम पवनकुमार चौहान या कायदेशीर वारसदार आहेत आणि माझ्या अशिलांना सदर फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त दस्तावेजावर आणि उपरोक्त हस्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात **ॲड. मॉन्सीला क्रास्टो** यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून । **दिवसांत** कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ॲड. मॉन्सीला क्रास्टो फ्लॅट क्र.ए/१०२, चावरे आर्केड कोहौसोलि अभिनव हॉस्पिटलच्या वर, नालासोपारा (पश्चिम)

दिनांक:२६.०७.२०२३ ठेकाण: मुंबई

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, न्यु गिरनार को-ऑपरेटिव्ह **हौसिंग सोसायटी लिमिटेड,** महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या तरतुदी अंतर्गत नोंद सोसायटी, नोंदणी क्र.**टीएनए/(टीएनए)**/ एचएसजी / (टीसी) / १५९८७/२००४-२००५, दिनांक २८.१२.२००४ यांचे नोंद कार्यालय: न्यु गिरनार अपार्टमेंट, देवचंद नगर रोड, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१ यांचे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्तेच्या अधिकाराची खालील स्वाक्षरीकर्ता वकील चौकशी करीत आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव

विक्री, हस्तांतर, अदलाबदल, भाडेपट्टा उपभाडेपट्टा, वहिवाट, उपवहिवाट, परवाना करारनामा, तारण, अधिभार, मालकी हक्क त्रारसाहक्क, मृत्युपत्र, बक्षीस, परिरक्षा, कायदेशीर हक्क, न्यास, ताबा, केअर टेकर आधार पारिवारीक व्यवस्था, तजवीज, कायद्याच्य कोणत्याही न्यायालयाचे आदेश किंवा हकूमनामा कंत्राट/करारनामा, विकास अधिकार, भागीदारी इच्छापत्र, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा, लाभ, मागणी आक्षेप असल्यास त्यांनी सदर जाहीर सचना प्रकाशन तारखेपासून **१४ (चौदा) दिवसां**त आवश्यक प्रमाणित कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात खाली दिलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही आणि असल्यास त्याग केले आहे आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून याबाबत अधिकार प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया केली जाईल.

मालमत्तेची अनुसुची

जुना सर्व्हे क्र.२३, नवीन सर्व्हे क्र.१, हिस्सा क्र.१/१/ई भाग आणि आता संबंधित सीटीएस क्र.१७५६ भाग, क्षेत्रफळ ८१४ चौ.मी. अभिहस्तांकनानुसार एकूण क्षेत्रफळ २९८० चौ.मी., महसूल गाव भाईंदर, तालुका ठाणे नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेली जमिनीचे सर्व भाग व खंड तसेच त्यावर उभी असलेल न्यु गिरनार को - ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड इमारत, ज्यामध्ये २ विंग जसे ए व बी आणि प्रत्येक विंगमध्ये तळ वरील ३ मजले आणि ३५ वैयक्तिक सदस्यांचे २८ निवासी जागा आणि ७ व्यावसायिक जागा न्यु गिरनार अपार्टमेंट, देवचंद नगर रोड, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१.

दिनांक: २६.०७.२०२३

वकील उच्च न्यायालय दुकान क्र.००४, वैभव पार्क कोहौसोलि. दीपक हॉस्पिटलजवळ, थुंगा हॉस्पिटलच्या मागे, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पुर्व

Notice is hereby given to all that my client viz. SMT. SUMAN BABURAO MALVE, is absolute owner of Flat No.6126. Nev Bhimnagar Co-Op. Housing Society Ltd, Bldg. No. 177, Kannamwar Nagar-2, Vikhroli (E), Mumbai- 400 083 and having a member and registered shareholder o 5 (five) Shares of the face value of Rs.50/ each (fully paid up), Share Certificate No.014 bearing distinctive Nos. 65 to 70. That the aforesaid Flat premises originally stand in the name of my client's husband MR. BABURAO BHAGOJI MALVE. That the said MR. BABURAO BHAGOJI MALVE was expired on or before 02/05/2016, thereafter the society authority transferred the aforesaid room premises in name of my client.. Now my client and other legal heirs of late MR. BABURAO BHAGOJI MALVE i.e. MR. AJIT BABURAO MALVE MR. RAJESH BABURAO MALVE, MR. AMOL BABURAO MALVE, and SMT. RATNA SANDEEP MALVE (wife of late. Sandeep Baburao Malve) decided to sale the aforesaid room premises to MR MAYUR ARUN KHAIRMODE and MRS. PRESHITA MAYUR KHAIRMODE

All persons claiming any interest in the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession easement, attachment or otherwise howsoever are hereby requested to ntimate the same to the undersigned at Off: address Shop no. 33, Opp. Bldg..No 180. Kannamwar Nagar 2. Vikhroli (E). Mumbai 400083, within 15 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said Flat premises.

Adv. Subhash B. Vaidya Advocate High Court, 9146300454 Place : Mumbai Dated: 26.07.23

मुंबईतील लघू कारणांकरिता न्यायालयात परिशिष्ट क्र.२०

आर.ए.ई. दावा क्र.६६१/२०१६ मे. सहानिका ट्रेडिंग प्रा.लि. भारतीय कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत, त्यांचे कार्यालय- कार्यालय क्र.१/३, रावजी सोजपाल इस्टेट, टोकर्शी जीवराज रोड,

...फिर्यादी विरूध्द १. सरस्वतीबाई ऐट्टू शेट्टी, प्रौढ, वय आणि व्यवसाय माहित नाही,

शिवडी (प), मुंबई- ४०० ०१५.

खोली क्र.२३, चाळ क्र.१, पहिला मजला, रावजी सोजपाल इस्टेट, टोकरशी जीवराज रावड, शिवडी (प), मुंबई - ४०० ०१५ येथे शेवटचा ज्ञात पत्ता. २. संतोष तुकाराम कोतकर वय आणि व्यवसाय माहीत नाही, खोली क्र. २३,

चाळ क्र.१, पहिला मजला, रावजी सोजपाल इस्टेट, टोकर्शी जीवराज रावजी, शिवडी (प), मुंबई - ४०० ०१५ येथे शेवटचा ज्ञात पत्ता आहे.

....प्रतिवादी आणि

१ (अ) श्री. नारायण ऐट्टू शेट्टी, वय माहीत नाही, व्यवसाय: माहीत नाही, मृत श्री. सरस्वतीबाई ऐडू शेट्टी यांचा मुलगा १(ब) श्रीमती. चंद्रास ऐट्ट शेट्टी, वय माहीत नाही, व्यवसाय: माहीत नाही, मृत श्री. सरस्वतीबाई ऐट्ट शेट्टी यांचा मुलगा चेपांचा शेवटचा जात पता - शेड क्र. १. तळ मजला, रावजी सोजपाल इस्टेट, टोकरशी जीवराज रावड, शिवडी (प),

मुंबई - ४०० ०१५ दोघांचा नवीन पत्ता - न्यू वर्षा कोहौसो, फ्लॅट क. ००२. तलमजला. राणा टॉवरचा कलवा स्टेशन रोड, कळवा (पश्चिम), ठाणे -४००६०५

...प्रतिवादी प्रस्तावित प्रतिवादी क्रमांक १ (अ) आणि १

(ब) वरील नाव, ज्याअर्थी कारण, प्रतिवादी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे कुटुंबीय, नोकर, प्रतिनिधी आणि प्रतिवादींमार्फत दावा करणाऱ्या सर्व व्यक्तींना, वरील नावे असलेल्या वादींनी प्रतिवादींविरुद्ध उपरोक्त खटला दाखल केला आहे. तर प्रथम क्रमांक २ चा ताबा. रिकामा आणि शांततापूर्ण ताबा सोडण्याचा, रिकामा क्रण्याचा आणि सोपवण्याचा आदेश दिला जाईल अर्थात खोली क्र.२३, चाळ क्र.१, पहिला मजला, रावजी सोजपाल इस्टेट, टोकरशी जीवराज रावड, शिवडी (प), मुंबई - ४०० ०१५ आणि अशा इतर आणि पुढील आरामासाठी, फिर्यादीत विनंती

केल्याप्रमाणे आणि जेथे, वरील नाव असलेल्या वादींनी वरील दाव्यात १८ एप्रिल २०२२ रोजी अर्ज केला आहे. म्हणजेच प्रदर्शन २०, वरील दाव्यात अशी विनंती केली आहे की वादींना प्रतिवादी क्र. १ चे नाव हटवून फिर्यादीत सुधारणा करण्याची परवानगी मिळावी आणि प्रस्तावित प्रतिवादी १(र) आणि १(ल) जोडून अर्ज दाखल करण्यात झालेल्या विलंबाला माफ करून आणि जर असेल तर कमीपणा बाजूला ठेवून आणि अर्जात विनंती केल्याप्रमाणे अशा इतर

आणि पुढील सवलतींकरिता. तुम्हाला याद्वारे ताकीद देण्यात येत आहे की, कोर्ट रूम क्र. ८, चौथा मजला, जुनी इमारत, एल.टी. मार्ग, मुंबई- ४०० ००२ येथे लघू कारणांच्या कोर्टात माननीय न्यायाधीशांसमोर हजर राहा दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी स.११:०० वा. वैयक्तिकरित्या किंवा अधिकृत प्लीडरद्वारे रीतसर निर्देश दिलेला आहे, अर्जाविरुद्ध कारणे दाखवण्यासाठी, त्यात अयशस्वी झाल्यास, सदर अर्जावर सुनावणी केली जाईल आणि पूर्वपक्ष निश्चित केला जाईल. तुम्ही सुधारित अर्जाची प्रत या न्यायालयाच्य

न्यायालय कक्ष क्रमांक ८ मधून मिळवू शकता. न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिले. आज दिनांकित १७मार्च २०२३ रोजी



Public Notice

शैलेंद्र खत्री

Notice is hereby given that Shop No.2, Ground Floor, of Hamirmal Tower Co-Op. Housing Soc. Ltd., at Opp. Ram Bhavan, Station Road, Bhavander (W) Dist. Thane, was in the name of Shri Dinanath Purshottam Pandey. But Shr Dinanath Purshottam Pandey, expired on 16/12/2014, and by a Registered Release Deed Dated 13/12/2019, bearing Document Serial No.TNN7 - 18570 -2019 Dated 13/12/2019, 1) Smt. Pushpa Mishra D/o. Dinanath Pandey, 2) Smt. Rekha Pandey D/o. Dinanath Pandey, 3) Smt. Surekha Pandey D/o. Dinanath Pandey, 4) Shri Siddhinath Dinanath Pandey, 5) Shri Anil Dinanath Pandey, 6) Shri Deepak Dinanath Pandey, have released, relinquished and/or surrendered their joint undivided share in the said Shop and the said Shares in favour of Smt. Janki Pandey W/o. Dinanath Pandey, who are the only legal heirs of Late Dinanath Purshottam Pandey and the said Smt. Janki Pandey W/o. Dinanath Pandey, have applied to the society for transfer of the said Shop and the said Shares on her name. Similarly she has lost original Share Certificate in respecof the said Shop and have applied for issuing duplicate share certificate on her name. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak Chs Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane – 401 101, within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims on the said Flat and the said Shares and society will accept the application of which please take a note.

Date: 26-July-2023 Place: Mumbai

PUNIT SUNIL GARODIA (Advocate, High Court, Mumbai)